

Ref: NMW/CS/03/2021 October 27, 2021

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1

Block G. Bandra Kurla Complex, Bandra East

Mumbai- 400051

BSE Limited 25th Floor, P J Towers Dalal Street **Mumbai - 400001**

Scrip Code: 532416

Trading Symbol: NEXTMEDIA

Dear Sirs,

Sub: Newspaper advertisement - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015

Re: Un-audited financial results (UFRs) for the quarter and half-year ended on

30th September, 2021

Please find enclosed herewith copy of relevant page of "Mint" (All editions) and "Vritta Manas" (Mumbai edition) newspapers (published today i.e. 27th October, 2021) depicting UFRs of the Company for the quarter and half-year ended on 30th September, 2021, approved by the Board of Directors.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Next Mediaworks Limited

(Diksha Singh) Company Secretary

Encl.: As above



BharatPe brings suffix war to Delhi high court

BharatPe files petition to cancel trademark registrations held by PhonePe

tarush.b@livemint.com

BENGALURU

he battle for the 'Pe' suffix between BharatPe and PhonePe has intensified with the former now filing a fresh petition in the Delhi high court to cancel the trademark registrations

held by PhonePe. Resilient Innovations Pvt. Ltd, the parent company of Delhi-based financial services platform BharatPe, on Tuesday filed six cancellation actions against multiple registrations held by PhonePe Pvt. Ltd for the "Pe" mark in Devanagari script before the intellectual property division of the high court.

BharatPe was represented by the legal firm SIM AND SAN, Attorneys at Law.

This comes just days after PhonePe withdrew its injunction plea with the Bombay high court against BharatPe's usage of the 'Pe' suffix for its newlylaunched 'buy now pay later' offering,

Mint reported on 24 October that PhonePe aims to go on full-trial and file a fresh case with the Bombay high court against BharatPe this week.

"Purity of the trademarks register is in

the larger interest of the public. By taking on a trademark for the 'Pe' device mark in Devanagari script in classes relating to payment services in a country such as India, where Hindi is the primary language of the masses, PhonePe has acted against

the larger public interest. Resilient (BharatPe) is committed to undoing this," said a BharatPe spokesperson related to the legal action on Tuesday.

The two firms have been battling over the use of 'Pe' since 2018, even before the lawsuits were filed.

"PhonePe has been asserting its registration for the "Pe" device mark in Deva-



In June, PhonePe withdrew its injunction plea with the Delhi high court and proceeded with a full trial against BharaPe on the use of 'Pe' in the latter's brand name.

THIS comes days

injunction plea with

after PhonePe

the Bombay HC

withdrew its

nagari script as being equivalent to the English word "Pe" / "Pay". This was the same position taken by PhonePe in a recent case filed by it before the Bombay high court against Resilient's use of the mark "postpe", which stands withdrawn at present. Even though both the Delhi

WHAT'S IN A NAME?

THE next hearing

of the case in the

Delhi high court is

during December

high court and the Bombay high court

have prima facie found PhonePe's asser-

tion to be incorrect, Resilient has filed

these cancellation actions to provide a

level-playing field to all stakeholders

once and for all," the BharatPe spokes-

PhonePe did not respond to *Mint's*

person said.

queries until press time.

THE two firms have

been battling over the use of 'Pe' since

the suits were filed

In June, PhonePe withdrew its injunction plea with the Delhi high court and proceeded with a full trial against BharaPe that month on the use of 'Pe' in the latter's brand name and marketing channels.

The next hearing in the Delhi high court is expected to be around December, Mint reported on Sunday citing sources.

> "To protect such bonafide players in the market, Resilient decided to nip the issue in the bud by filing these cancellation actions. It is desira-

ble to promote healthy competition in this space and not merely look at personal gains, which has become the second nature of companies like PhonePe. We hope that PhonePe will at least now get a reality check and put an end to its illconceived and ill-motivated agenda in the Indian market," the BharaPe spokesperson said.

Govt notifies drone traffic management policy Rhik Kundu using conventional means may from other manned and

rhik.k@livemint.com NEW DELHI


CORPORATE

he government has notified a traffic management policy for drones, which will allow both private and public service providers to manage drone traffic in the country.

The new policy considers scenarios that involve flying multiple drones near manned aircraft, especially on lower levels of the airspace where drones are allowed to fly.

"With rapid technological evolution of unmanned aircraft, opening up of new use cases and policy reforms, the number of unmanned aircraft operating in the Indian airspace is poised to increase rapidly," according to the National Unmanned Aircraft System (UAS) Traffic Management policy framework, a copy of which was reviewed by Mint.

The safety of manned and unmanned aircraft over India's



The policy considers scenarios that involve flying multiple drones near manned aircraft.

airspace is a critical requirement and needs to be enabled by a combination of standards, procedures, technology and real-time data exchange, the policy said.

"Current Air Traffic Management (ATM) systems have not been designed to handle the traffic from unmanned aircraft. Integration of unmanned aircraft in the Indian airspace require unmanned aircraft to be equipped with bulky and expensive hardware, which is neither feasible nor advisable," it said. "This requires the creation of a separate, modern, primarily software-based, automated UAS Traffic Management (UTM) system. Such systems may subsequently be integrated into The UTM systems traditional ATM

systems." will help to The policy identify framework furstakeholders to ther defines the seamlessly architecture and communicate mechanism for with each other UTM Airspace,

traffic management of unmanned aircraft in Very Low Level (VLL) airspace up to 1000 feet above ground

According to the policy, the UTM systems will help to identify stakeholders to seamlessly communicate with each other, separate unmanned aircraft

which includes

unmanned aircraft and provide situational awareness of VLL airspace to the stakeholders.

The key stakeholders for this include the Union government, the Directorate General of Civil Aviation, Bureau of Civil Aviation Security, Airspace Management Agencies,

Air Traffic Control Authority, Air Defence Authority, UAS Traffic Management Service Providers (UTMSP), Supplementary Service Providers (SSP), remote pilot, law enforcement and security agencies, and the

"This policy framework shall allow third-party service providers to deploy highly automated, algorithm-driven software services for managing drone traffic across the country" said Smit Shah, Director, Drone Federation of India.

Forest Essentials to open 12 stores in UK

Varuni Khosla

varuni.k@livemint.com

uxurv avurveda skincare brand Forest Essentials aims to expand its footprint to its first international market, the UK, in three years

Forest Essentials, which is backed by Estée Lauder, will open 12 stores in the UK by 2024. Mountain Valley Springs, which runs Forest Essentials, also aims to bolster its online presence in the UK with a local e-commerce website in the next six months, said Samrath Bedi, executive director at Forest Essentials.

The move comes on the heels of the company's launch in the UK via local beauty e-tailer LookFantastic.com. The company said its stores

will come up in places such as London, Manchester and Birmingham to begin with. UK is one of the firm's largest markets outside India for online sales. E-commerce contributes 30% to its total business.

It took some time to venture into the international market, Bedi said, as the company wanted to get its business in India right first.

"It is very expensive if you don't do it right and it could also fail very quickly. We use a lot of our website traffic data to understand what markets we could go into next. We had evaluated the markets of the UK, the Middle East and the US," he said.

Forest Essentials' e-commerce site ships products to 120 countries. Over the past two decades, Mountain Valley



Samrath Bedi, executive director, Forest Essentials.

Springs has launched 100 company owned and operated stores in India, of which 17 have come up during the pandemic. This is expected to reach 105 by the end of 2021.

In the past 18 months of the pandemic, the company saw almost 74% of its sales coming from the online channel as

compared to 18% pre-covid. Offline sales have returned with increased mobility, though online sales have bulked up to stabilize at 27%.

"It has reached a space from where it will continue to grow," Bedi said.

The company makes skin and hair care products for women and men that rely heavily on ayurvedic herbs and local ingredients such as soaps that have pure ghee, whole cream milk, raw organic honey and cane sugar.

Even during the pandemic, the company saw a revenue decline of only 17%. Its consolidated revenue from operations for FY21 was about ₹209.9 crore, it said in a filing to the ministry of corporate affairs accessed via business intelligence platform Tofler.

Regd. Office: Unit 701A, 7th Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai – 400 013 Email ID: investor.communication@radioone.in Website: www.nextmediaworks.com Tel No: 022-44104104 CIN: L22100MH1981PLC024052

Particulars	T	hree months end	ed	Six mon	Year ended	
	September 30, 2021 (Unaudited)	June 30, 2021 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)
Revenue from operations	625	299	414	924	619	1,949
Loss before exceptional items and tax	(747)	(1,038)	(1,108)	(1,785)	(2,394)	(3,919)
Loss before tax after exceptional items	(747)	(1,038)	(1,109)	(1,785)	(2,394)	(3,923)
Loss after tax after Non- Controlling Interest for the period (after exceptional items)	(414)	(565)	(601)	(979)	(1,287)	(2,147)
Total Comprehensive loss after Non-Controlling Interest	(414)	(566)	(592)	(980)	(1,281)	(2,150)
Paid-up Equity Share Capital (Face Value - INR 10/- per share)	6,689	6,689	6,689	6,689	6,689	6,689
Other Equity excluding Revaluation Reserves as per the audited balance sheet						(10,151)
Loss Per Share (of INR 10/- each)	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	
Basic and Diluted	(0.62)	(0.84)	(0.90)	(1.46)	(1.92)	(3.21)

SERI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financials Results are available of the Stock Exchanges' websites (viz. www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website: (viz. www.nseindia.com The above un-audited consolidated financial results for the three months and six months ended September 30, 2021 were reviewed an

recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at their respective meetings held on October 26, 2021. The Statutory Auditors of the Company have conducted "Limited Review" of these results in terms of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and have issued an unmodified review opinion.

The consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind-AS') prescribed und-Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

Additional Information on Standalone financial results is as follows:-

(INH IN LAKINS EXCEPT EARNINGS PER SNATE data)								
Particulars	TI	ree months end	ed	Six mor	Year ended			
	September 30, 2021 (Unaudited)	June 30, 2021 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)		
Revenue from operations	-	-	-	-	-	-		
loss before tax	(60)	(66)	(48)	(126)	(94)	(249)		
Loss after tax	(60)	(66)	(48)	(126)	(94)	(249)		
Total Comprehensive Income/(loss)	(60)	(66)	(48)	(126)	(94)	(249)		
3. Previous period's figures have been re-grouped / re-classified whereever necessary, to correspond with those of the current period's								

For and on behalf of the Board of Directo

DIN: 01802656 Date: October 26, 2021



AXIS BANK LTD.

Regd. Office: 'Trishul', 3rd floor, Opp. Samartheshwar Temple, Near Law Garden, Ellisbridge, Ahmedabad - 380 006. Corporate Office: 'Axis House' C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025. CIN: L65110GJ1993PLC020769, Phone: 079-26409322, Fax: 079-26409321, Email: shareholders@axisbank.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

	Axis	Bank (Standa	lone)	Axis Bank (Consolidated)			
PARTICULARS	FOR THE QUARTER ENDED 30.09.2021	FOR THE HALF YEAR ENDED 30.09.2021	FOR THE QUARTER ENDED 30.09.2020	FOR THE QUARTER ENDED 30.09.2021	FOR THE HALF YEAR ENDED 30.09.2021	FOR THE QUARTER ENDED 30.09.2020	
Total income from operations	20,134,39	39,496,31	19,550,01	20,966,61	41,022,31	20,126,73	
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	4,193,08	7,077,11	2,316,96	4,541,52	7,725,38	2,550,02	
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	4,193,08	7,077,11	2,316,96	4,541,52	7,725,38	2,550,02	
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	3,133,32	3,32 5,293,47 1,682,67 3,387,70 5,744,61	5,744,61	1,836,66			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	Refer note 1	Refer note 1	Refer note 1	Refer note 1	Refer note 1	Refer note	
Paid-up equity share capital (Face value ₹2/- per share)	613,33	613,33	612,03	613,33	613,33	612,03	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1,00,990,26 (As on 31st March, 2021)	1,00,990,26 (As on 31st March, 2021)	84,383,51 (As on 31st March, 2020)	1,02,980,95 (As on 31st March, 2021)	1,02,980,95 (As on 31st March, 2021)	85,776,09 (As on 31s March, 2020	
Earnings per Share (Face value ₹2/- per share) (for continuing and discontinued operations) (₹) (not annualised)							
- Basic - Diluted	10.22 10.19	17.27 17.22	5.70 5.69	11.05 11.02	18.74 18.68	6.23 6.23	
Securities Premium Account	51,367,88	51,367,88	51,068,05				
Net Worth	98,916,07	98,916,07	88,749,40				
Outstanding Debts	1,58,709,45	1,58,709,45	1,31,207,27				
Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil				
Debt Equity Ratio	1.48	1.48	1.34				
Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil				
Debenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil				

Place: Mumbai

- 1. Information relating to Total Comprehensive Income and Other Comprehensive Income is not furnished as Ind AS is not yet made applicable to banks
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the website of the Bank (www.axisbank.com) and on the Stock Exchange websites (www.nseindia.com and
- 3. Previous period figures have been regrouped and reclassified, where necessary, to make them comparable with current period figures

For and on behalf of the Board

AMITABH CHAUDHRY

इस्लाम जिमखान्यात जकुझी आणि पूल



मरीन ड्राईव्हपासूनचा पक्का, अरुंद रस्ता मरीन लाइन्स रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या बाजूला असलेल्या एका इमारतीकडे घेऊन जातो जिथे एक जिवलग द्वारपाल तुमचे स्वागत करतो. तुम्ही एका चकाकत्या, उंच छताच्या लॉबीमध्ये प्रवेश करता तेथे हसतम्खाने स्त्री आणि पुरुष रिसेप्शनिस्ट तुमचे स्वागत

डावीकडे वळताना बारकोड असलेला काचेच्या दरवाज्यातून आत जाताना वातानुकुलित मोठा रूम आहे, त्यात बसण्याची उत्तम व्यवस्था आहे. तेथे तुम्ही मित्राची वाट पाहत असताना आणि चहा किंवा कॉफीची ऑर्डर देताना भारतातील शीर्ष इंग्रजी साप्ताहिके आणि दैनिकांच्या वर्तमान प्रती तुम्हाला गुंतवून ठेवतात. तुम्हाला वाटत असेल की आम्ही कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेल बद्दल बोलतोय

पण हा आहे १२९ वर्ष जूने इस्लामिक जिमखाना. क्रिकेट, बिलीयर्ड्स आणि स्नुकरसाठी प्रसिद्ध या जिमखान्यात आता नवनवीन स्विधा देण्यात येत आहेत. आता या इस्लाम जिमखान्यात जकुझी, स्टीम, सोना आणि स्पाची स्विधाही स्रूरू होणार आहे. लवकरच जलतरण तलावाची सुविधाही पुरविण्यात येणार आहे. इस्लाम जिमखन्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार युसूफ अब्राहनी यांनी या बद्दल बोलताना सांगितले की, आधी इस्लाम जिमखान्याला गरीब किंवा यतीमखाना असे म्हणायचे पण आता नुतनीकरणानंतर लोक तसे म्हणणार नाही. महिलांसाठी येथे वेगळे प्रार्थना रूम असेल. महिलांसाठी जिम, जकुझी आणि स्पाच्या वेगळा वेळ राहील. ते पुढे म्हणाले की नुतनीकरणासाठी आम्हाला परवानगी दिल्याबद्दल आम्ही मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकराँचे आभार मानतो.

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सन २०२०-२१ चे सानुग्रह अनुदान द्विवाळीपूर्वी मिळावे - रईस शेख

बृहन्मुंबई महानगरपालिका सालाबादप्रमाणे दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देत असते. सध्या सुरु असलेल्या कोरोना (कोविड १९) महामारीच्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता १२-१२ तासांची विशेष सेवा दिली आहे . या विषयावर विविध संघटनांकड्न मला पत्र प्राप्त झाले आहेत . महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची आपण योग्य दखल घेऊन कायम कर्मचाऱ्यांना रु .२५,००० / - व कंत्राटी कामगारांना रु . १०,००० / - सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी दिले जावे अशी मागणी समाजवादी पार्टीचे गटानेते व आमदार रईस शेख यांनी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याकडे केली आहे. सानुग्रह अनुदानाबाबत चर्चा करताना सदर चर्चेस सभेला मलाही निमंत्रित करावे असे त्यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

MSEBHOLDING COMPANY LTD

Hongkong Bank Bldg. 4th Floor, M.G. Road, Fort, Mumbai-

400023

CIN: U40100MH2005153649

Executive Engineer (Civil), Civil Division, Prakashgad, Ground

floor, Plot No.G-9,Bandra (E),Mumbai-51

Phone: (O) 26474211/26472131 Extn.2586, Fax: 2647 28 66,

F-mail: eecbandra@mahadiscom.in

ई- निविदा सचना

रमएसईडीसिएल (नियोक्ता) च्या वतीने कार्यकारी अभियंता (स्था.), स्थापत्य

विभागातील बांद्रा अंतर्गत २०२१–२२ साठी पात्र बोलीदाता / एजन्सीज कडन

सीलबंद निविदा **EEC/BND/TECH/T-54/2021-22** ला आमंत्रित करत

आहेत. निविदा फक्त इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीमधूनच प्रक्रिया केली जातील आणि

रमएसईडीसीएलच्या कामकाजासाठी ई–निविदा प्रणालीवर नोंदणी केलेल्या

विक्रेत्यांसाठी खुली असेल. बिड कागदपत्रे २७.१०.२०२१ ते १०.११.२०२१ वेळ

१८.०० पर्यंत वेबसाइटवर उपलब्ध होतील. निविदा सादर करण्याची शेवटची तारीख

११.११.२०२१ वेळ १४.०० पर्यंत आहे. शक्य असल्यास निविदा त्याच दिवशी १५.०० वाजता उघडली जातील. अधिक तपशीलासाठी आणि अद्यतनांसाठी

आमच्या वेबसाइट <mark>www.mahadiscom.in</mark>, ई-निविदा द्व्यास भेट द्या.

एजन्सींना या आणि भविष्यातील ई–निविदा साठी स्वत: ची नोंदणी करण्याची विनंती

वैंक ऑफ़ इंडिया **BO**I

तामतलाव शाखा चैत्रबन पहिला मजला महालक्ष्मी मंदिर रोड एम टी बस डेपोच्या समोर वसई

(पश्चिम) - 401 201 दुरध्वनी 0250-2322865/2322447 फॅक्स - 0250-2322865

ई-मेलः Tamtalao.MumbaiNorth@bankofindia.co.in

विना पर्वग्रह

तुमचे कर्ज खाते : ००७४६०५१००००७२ मंजूर मर्यादा : रु.५,००,०००.००

थकबाकी : रु.१,६९,८४३.१७ + युसीआय

जोगेश्वरीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वेरावली जलाशयाची लेवल मेंटेन करा - आमदार रवींद्र वायकर

मुंबई मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव भरले असतानाही जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. या विधानसभा क्षेत्राला वेरावली जलायशायत्न पाणी प्रवठा करण्यात येतो. जलाशयातील पाण्याची लेवल मेंटेन होत नसल्याने चढणीवरील भागांतील घरांमध्ये कमी दाबाने पाणी प्रवठा होत आहे. त्यामुळे ही लेवल मेंटेन करण्याच्या स्चना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागांमध्ये अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी

स्थानिक जनतेने आमदार वायकर यांच्याकडेकेल्या होत्या. याची दखल घेत वायकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यालयात ही बैठक घेण्यात आली या बैठकीला नगरसेवक बाळा नर. प्रविण शिंदे, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, शालिनी सावंत, उपविभागप्रमख कैलासनाथ पाठक. जयवंत लाड, जितेंद्र वळवी, बाळा साटम, शाखाप्रमुख मंदार मोरे, सुभाष मांजरेकर, नंद् ताम्हणकर, प्रदीपक गांधी, अमर मालवणकर, नितेश म्हात्रे, समन्वयक बावा साळवी व भाई मिर्लेकर, महापालिकेचे जलअभियंता एस.आर. आर्के, के.पूर्वचे अधिकारी एस.आर.एचे अधिकारी एस.आर. टांक आदी

उपस्थित होते. विधानसभा क्षेत्रातील जनतेला होणाऱ्या अपुऱ्या पाणी प्रवठयाबाबत जनतेची म्हणणे ऐंकल्यावर जलअभियंता आर्के यांनी, 'तानसा मुख्य जलवाहीनीवर ७ लिकेजेस निर्माण झाली अस्न, हे लिकेजेस बंद करण्याचे काम लवकर हाती घेण्यात येणार असल्याची सांगितले. सुभाष नगर येथील नवीन पाण्याची लॉईन प्रस्तावित करण्यात आली असून एसआरएकडून मंज्री मिळाल्यास ती लाईन टाकण्यात येईल. हरीनगर व शिवाजी नगर येथील विकासकाचे नवीन काम थांबवण्यात आले आहे, अशी माहिती उपस्थितांना दिली.

विधानसभा क्षेत्रातील जनतेला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी जलशयातील पाण्याची लेवल मेंटेन करण्यात यावी,

जोगेश्वरीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयातील ज्या ठिकाणी लिकेजेस आहे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी तसेच जलाशयात माती भरली आहे ती काढण्यात आल्यास अतिरिक्त पाणीसाठा करणे शक्य होईल, असे मत वायकर यांनी यावेळी व्यक्त केले. विधानसभा क्षेत्रातील ज्या ठिकाणी अनधिकृत पाण्याची कनेक्शन देण्यात आली आहेत, ती सर्व तोडून तेथील जनतेला अधिकृतपणे कनेक्शन देण्यात यावी, अशी सुचनाही वायकर यांनी यावेळी केली. भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन तसेच विविध विभागाचा होणारा विकास बघता महापालिकेने नविन रिझर्व वायर बांधण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

भिवंडीत ४ हजार रुपयांची लाच घेताना महापालिका भविष्य निर्वाह कर्मचाऱ्यास रंगेहात पकडले

महापालिकेतील मयत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित रक्कम मिळव्न देणे कामी 4 हजार रुपयांची लाच घेताना पालिका भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील प्रभारी कर्मचाऱ्यास पालिका कार्यालयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे .या घटने नंतर पालिका वर्त्ळात एकच खळबळ उडाली आहे .या बाबत सविस्तर माहिती अशी की महापालिका सेवेतील कर्मचारी सिद्धार्थ मारुती घाडगे हे 29 मे 2021 रोजी मयत झाल्याने त्यांच्या पत्नी श्रीमती अस्मिता यांनी भिवंडी पालिका भविष्य निर्वाह निधी कार्यालयात अर्ज करून मयत कर्मचाऱ्यांच्या नावे जमा असलेली ग्रॅज्युईटी ,भविष्य निर्वाह निधी ,गट विमा व रजेचा पगार ही रक्कम मिळणे बाबत अर्ज केला असता ,महापालिका जुन्या मुख्यालय इमारती मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या भविष्य निर्वाह निंधी विभागातील प्रभारी कर्मचारी आनंद जगताप याने मयत कर्मचाऱ्याचा भाऊ राहुल घाडगे यांच्याकडे धनादेश काढून देणेसाठी 5 हजार रुपयांची मागणी केली असता तडजोडी अंती 4 हजार देण्याचे मान्य केले .या बाबत राहुल घाडगे यांनी ठाणे येथील लाचलुचपत विभागात तक्रार केली असता त्यांनी सापळा रचून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना आनंद जगताप यांना रंगेहात पकडले .या प्रकरणी जबजबाब नोंदविला जात असून त्या नंतर गुन्हां नोंदविला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे .

पत्रकार मारुती मोरे यांना मातृशोक

ज्येष्ठ पत्रकार मारुती मोरे यांच्या मातोश्री सीताबाई रामचंद्र मोरे वय ८० वर्ष यांचे वद्धापकाळाने मंगळवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.३५ वाजताच्या सुमारास घाटकोपर पक्शिम येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्या

पार्थिवावर दुपारी विद्याविहार, राजावाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मंडळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होती

मीरा भाईंदर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर

दिवाळीनिमित्त सानग्रह अनदान देण्याचा निर्णय आज झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेला आहे. या अनुदानापोटी 3.75 कोटी रूपये

कर्मचाऱ्यांना 22,450 रूपये तर संगणक चालकांना 17,300 रूपये इतके अनुदान महानगरपालिकेच्या आस्थापनेवर

मंज्र करण्यात आलेले असून स्थायी

रूपये, बालवाडी शिक्षिका (ठोक मानधनावरील कर्मचारी) 9.887 रूपये. मीरा भाईदर महानगरपालिकेतील वैद्यकीय आरोग्य विभागातील ठोक स्थायी. अस्थायी कर्मचाऱ्यांना मानधनावरील कर्मचाऱ्यांना 14,252 रूपये, सर्वशिक्षा अभियन अंतर्गत काळजीवाहक कर्मचाऱ्यांना 6,179 रूपये, सेवानिवृत्त लेखापरिक्षण अधिकाऱ्यांना 22,450 रूपये, क्षयरोग कर्मचाऱ्यांना 14,200 रूपये, प्राथमिक शाळेतील शिक्षकांना 19,700 रूपये आणि सर्वशिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी तथा शालेय पोषण आहार अंतर्गत कर्मचारी यांना 17,300 असलेल्या 1428 स्थायी कर्मचारी रूपये इतके मानधन देण्याचा निर्णय

तथा अधिकाऱ्यांना 22,470 रूपये, महानगरपालिका सभागृहात आज मंजूर अस्थायी संगणक चालकांना 17,300 करण्यात आलेला आहे.

मुंबई ; प्रतिनिधी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल कांदिवली

पश्चिम मुंबई येथून पोलिसांना माहिती मिळाली की,

सुनिता मोरे (४५), रंग सावळा उंची पाच फुट चार इंच

आहे. सदर महिला राहणार लक्ष्मीनारायण मंदिरासमोर

फुटपाथवरती मथुरादास रोड कांदिवली पश्चिम यांना

श्वास घेण्यासँ त्रास होत असल्याने कांदिवली

गबाइल एकमधाल कमचाऱ्याना उपचाराकरता डाक्टर

बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल येथे घेऊन आले.

या महिलेचा उपचारादरम्यान सुमारे दीड वाजता मृत्यू

झालेला आहे. सदरबाबत कांदिवली पोलीस ठाणे येथे अपमृत्यु नोंद क्रमांक

९७/२१कलम) सी आर पी सी कलम १७४ अन्वये नोंद घेण्यात आलेली आहे.

अद्याप पर्यंत बेवारस महिलेच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाही. सदर

महिलेबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्याशी संपर्क

साधावा, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक बी. एन. पाटील यांनी दिली आहे.

जेथे जेथे पाणी साचते, तेथे तेथे डासांचे पावते पश्चिम रेल्वे रद्द करण्याची सूचना सूचना क्र. BCT/21-कांदिवली येथे आढळला अज्ञात मृतदेह

22/214 dt. 30/09/2021 जी २६/१०/२०२१ रोजी उघडणार होती ती रद्द समजण्यात यावी. (तांत्रिक

पश्चिम रेल्वे ट्रक भाड्याने घेणे

384/2/1/BA (TM-HRE), 22 10 2021 कामाचे नाव • ०२ ----कालावधीसाठी २४ तास उपलब्धतेसह लोडींग क्षमता आणि ०६ पवाशांचे वहन आणि कामाचे अंदाजित मूल्य (रु. मध्ये) १६,५५,१५५.४४ (सर्व समाविष्ट) **इरठे (रु. मध्ये)** निरंक निविदा सादरीकरण बंद होण्याची तारीख व वेळ : १८.११.२०२१ रोजी १५:०० वाजता. टीप निविदा दस्तावेज, शुद्धिपत्र आणि अधिक माहिती डाऊनलोड करण्यासाठी कृपया आमच्या संकेतस्थळ http://www.ireps.gov.in वर भेट द्या.

हाला लाईक कताः 🖪 www.facebook.com/WesternRly

NEXT MEDIAWORKS LIMITED

Regd. Office: Unit 701A, 7th Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marq. Elphinstone Road. Mumbai – 400 013 Email ID : investor.communication@radioone.in Website : www.nextmediaworks.com Tel No: 022-44104104

CIN: L22100MH1981PLC024052

Otatomont of anadatica co	nsonuateu miane	mai results for the	ance months and	i six iliulitiis ciiut	a ocpiciinoi oo,	2021
				(INR in Lakhs	except Earnings	per share data)
culars	Three months ended Six month ended Ye					
	Contombox 30	lune 20 2021	Contombox 20	Contombox 20	Contombox 20	Moreh 21

	September 30, 2021 (Unaudited)	June 30, 2021 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)
Revenue from operations	625	299	414	924	619	1,949
Loss before exceptional items and tax	(747)	(1,038)	(1,108)	(1,785)	(2,394)	(3,919)
Loss before tax after exceptional items	(747)	(1,038)	(1,109)	(1,785)	(2,394)	(3,923)
Loss after tax after Non- Controlling Interest for the period (after exceptional items)	(414)	(565)	(601)	(979)	(1,287)	(2,147)
Total Comprehensive loss after Non-Controlling Interest	(414)	(566)	(592)	(980)	(1,281)	(2,150)
Paid-up Equity Share Capital (Face Value - INR 10/- per share)	6,689	6,689	6,689	6,689	6,689	6,689
Other Equity excluding Revaluation Reserves as per the audited balance sheet						(10,151)
Loss Per Share (of INR 10/- each)	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	Not Annualised	
Basic and Diluted	(0.62)	(0.84)	(0.90)	(1.46)	(1.92)	(3.21)

Note: The Above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financials Results are available of the Stock Exchanges' websites (viz. **www.nseindia.com** and **www.bseindia.com)** and Company's website: (viz. **www.nextmediaworks.com**)

The above un-audited consolidated financial results for the three months and six months ended September 30, 2021 were reviewed and nmended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at their respective meetings held on October 26, 2021 The Statutory Auditors of the Company have conducted "Limited Review" of these results in terms of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and have issued an unmodifie

The consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind-AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time

Additional Information on Standalone financial results is as follows: (INR in Lakhs except Earnings per share data **Particulars** Three months ended Six month ended Year ended September 30, June 30, 2021 | September 30, September 30, | September 30 March 31, 2021 2020 2021 2020 2021 Revenue from operations (66) (249) loss before tax (60 (249

(60)Total Comprehensive Income/(loss) (60)(66) (48)(126)(249)Previous period's figures have been re-grouped / re-classified where correspond with those of the current period'

For and on behalf of the Board of Directors

DIN: 01802656



<u> ई-प्रापण निविदा सूचना</u>

क्र. केईएम/१७७/टीडीआरई-III दिनांकित २५.१०.२०२१ ही ई-निविदा सूचना आहे. बुहन्मुंबई महानगरपालिका अयुक्त खालील कामासाठी ''दर आधारावर '' ई-निविदा मागवीत आहेत.

कामाचे नाव : केईएम रूग्णालयासाठी कार्डीओ प्लूमोनरी एक्सरसाईज टेस्ट सिस्टमचा पुरवठा आणि स्थापना. खालील बोली क्र

- 1	अ. क्र.	तपशिल	ई-निविदा कमत (५% जीएसटी समाविष्ट)	इरठे रक्रम	पतदारी	ऑनलाईन बोली डाऊनलोड करण्यासाठी प्रारंभ दिनांक व वेळ	ऑनलाईन बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख व वेळ
	१	केईएम/१७७/टीडीआरई-॥। केईएम रूग्णालयाच्या पूल्मोनरी मेडीसीन्स आणि ईपीआरसी विभागासाठी कार्डीओ पूल्मोनरी एक्सरसाईज टेस्ट सिस्टम (०१ नग) चा प्रमाणित उपभाग आणि तीन वर्षांची वॉरंटी पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांच्या सीएमसी सोबत पुरवठा, स्थापना, चाचणी आणि क्रियान्वयन करणे. बोली क्र. ७२०००१५८५९	रु. ४८६२/-	₹. ४६,२५०/-	रु. १० लाख	२७.१०.२०२१ १३.०० वा.	०२.११.२०२१ १६.०० वा.

इच्छुक बोलीदारानी निविदेच्या अधिक तपशिलासाठी महापालिका संकेतस्थळ http://portal.mcgm.gov.in वर भेट द्यावी. सदर निविदा सूचनेच्या संदर्भात कोणतेही शुद्धिपत्र असल्यास ते केवळ बृमुंमपाटच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल याची निविदाकारानी नोंद घ्यावी. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये शुद्धिपत्र प्रसिद्ध केले जाणार नाही

निविदा दस्तावेज पोस्टाद्वारे वितरीत कवा प्राप्त केले जाणार नाहीत.

पीआरओ/१३८७/जाहि./२१-२२

हस्ता/-अधिष्ठाता (केईएम रूग्णालय)

बृहन्मुंबई महानगरपालिका

वृक्ष प्राधिकरण

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ (जानेवारी २०१८ सुधारलेला) कलम ८ (३) (क) मधील तरतुदीनुसार **परिमंडळ-५** मधील 'एल' विभागातील <u>०२</u> प्रस्ताव, आणि **परिमंडळ - ६** मधील . 'एस' विभागातील ०१ प्रस्ताव व 'टी' विभागातील ०३ प्रस्ताव म्हणजेच एकूण ०६ प्रस्ताव, म.न.पा. आयुक्त, अध्यक्ष वृक्ष प्राधीकरण/ वृक्ष प्राधिकरण समिती यांचा मंजुरीकरिता प्राप्त झाले आहेत.

उपरोक्त प्रस्तावांमधील झाडे कापणे /प्नरोपित करणेंबाबत तपशील हा म.न.पा. च्या mcgm.gov.in बहन्मंबई महानगपालिकेविषयी - विभाग ऑणि खाते- खाते निहाय माहिती पस्तिका - उद्याने व वक्ष प्राधिकरण-कागदपत्रे जाहिरात 48-7 दिवस -परिमंडळ 5 आणि 6 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना विनंती करण्यात येते की, सुनावणीसाठी उद्यान अधिक्षक कार्यालयात प्रत्यक्ष हजर न राहता, उपरोक्त प्रस्तावांविषयी आपले आक्षेप/ सुचना उद्यान अधिक्षकांच्या sg.gardens@mcgm.gov.in या ई-मेल आयडीवर दि. ०८/११/२०२१ पर्यंत पाठविण्यात याव्यात. तसेच विहित मुदतीत ई-मेलद्वारे सादर न झालेल्या आक्षेप /सुचनेचा विचार करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

> उद्यान अधिक्षक व वृक्ष अधिकारी, वृक्ष प्राधिकरण पेंग्विन इमारत, २ रा माळा, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई- ४०००२७ .

दरध्वनी क्र. २३७४२१६२ Email- sg.gardens@mcgm.gov.in

पी.आर.ओ./१३८५/जाही./२०२०-२१

जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून व उकळून प्यावे

उद्यान अधिक्षक व वृक्ष अधिकारी



वसर्ड-विरार शहर महानगरपालिका

प्रभाग समिती (बी) विरार पुर्व मुख्य कार्यालय - विरार दुरध्वनी क्र. ९५२५०-२४०२१७९/२४०३४४२/२४०२५६३ जाहिर नोटीस


महाराष्ट्र मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम ४६९ अन्वये जाहिर नोटीस खालील मालमत्तेच्या हस्तांतरण संबंधाने वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती बी कार्यालय नालासोपारा येथे प्राप्त झालेल्या मालमत्ता धारकांच्या प्रकरणपरत्वे नोटीसीनसार सदर हस्तांतरण संदर्भाने कोणत्याही हितसंबंधाने हरकत अगर आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत हितसंबंधाच्या व हरकतीच्या लेखी पुराव्यासह वसई- विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती बी कार्यालय नालासोपारा येथे लेखी स्वरूपात हरकत नोंदवावी अन्यथा करवसुलीच्या सोयीसाठी सदर हस्तांतरण करून महानगरपालिका दप्तरी याबाबतची नोंद घेतली जाईल.

अ. क्र.	विभाग	मालमत्ता क्र.	पावती क्र.	म्हणजे मालमत्ता आह त्याच म्हणजे मालमत्ता विकणाऱ्या किंवा करदात्याचे नाव	खरीददाराचे किंवा अभिहस्तांकरन करदात्याचे नाव
۶.	तुळींज-३	NL03/719/5	1151	महशर बेगम सिद्धीकी	मुजम्मील जमीरुद्दीन शेख
٦.	तुळींज- २	NL02/776/13	1153	लालजी सुटावन मौर्या	किरण विजय राजभर
₹.	तुळींज- २	NL02/947/49	1155	समिर स. शेख	रोहीदास निबानी कोले
٧.	तुळींज- २	NL02/947/24	1157	समिर स. शेख	रोहीदास निबानी कोले
ч.	तुळींज- २	NL02/947/41	1159	समिर स. शेख	रोहीदास निबानी कोले
ξ.	तुळींज- २	NL02/947/46	1161	समिर स. शेख	रोहीदास निबानी कोले
૭.	तुळींज- २	NL02/947/48	1163	समिर स. शेख	शिवशंकर एस सिंह
८.	तुळींज- २	NL02/947/25	1165	समिर समद शेख	शिवशंकर एस सिंह
۶.	तुळींज- २	NL02/947/29	1167	समिर समद शेख	शिवशंकर एस सिंह
१०.	तुळींज- २	NL02/947/30	1169	समिर स. शेख	शिवशंकर एस सिंह
११.	तुळींज- २	NL02/947/37	1171	समिर स. शेख	शिवशंकर एस सिंह
१२.	तुळींज- २	NL02/947/40	1173	समिर स. शेख	शिवशंकर एस सिंह
१३.	तुळींज- २	NL02/1000/23	1175	प्रल्हाद सी कोतवाल	तौफीर अहमद सफदरअली इद्रिसी
१४.	तुळींज- २	NL02/1000/34	1177	प्रल्हाद सी कोतवाल	शत्रुघन जगदीश चौधरी
१५.	तुळींज- २	NL02/802/116	1179	चंद्रमा आर पासी	मेरी पलांडे
१६.	तुळींज- २	NL02/784/75	1181	असगर अब्बास आलमदार हुसैन	तबस्सुम सलमान राईन
१७.	तुळींज- २	NL02/515/9	1183	ब्येंकट दिंगबर वाघमारे	सचिन भिमराव पाटील
१८.	तुळींज- २	NL02/662/7	1185	रति पाल आर. पाल	सीता देवी विनोद प्रजापती
१९.	तुळींज- २	NL02/770/2	1187	ललिता आर गुप्ता	नजीर हुसैन रबीय्यल नायेक
२०.	तुळींज- २	NL02/939/31	1189	जितेंद्र रामआसरे तिवारी	आरीफ अमीर सय्यद

जावक क्र. : व.वि.श.म./क.वि./२२३/२०२१-२२ दिनांक : १४/१०/२०२१

प्र.सहा. आयुक्त प्रभाग समिती (बी) विरार पुर्व वसई-विरार शहर महानगरपालिका

सही/-



फ. क्र. १०३, एव्हरशाईन मिलेनियम पॅराडाईज, बिल्डींग क्र. २७, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४०० १०१. महोदय / महोदया,

केली जाते

पी.आर.ओ. नं-३४८ / २०२१-२२

संदर्भ क्र. : दिनांक : २५.१०.२०२१

श्री. पुनित पुर्षोत्तम लाल भाटीया

मारूती सुझूकी सीआयएझेड व्हीएक्सआय नोंद. क्र. : एमएच-४८-एसी-७६१६

मंजूरीच्या अटींनुसार, थकीत रक्कम निरंक असावी, परंतू तुमचे खाते रु. १,६९,८४३.०० अधिक ०२.०२.२०२० पासूनच्या व्याजसह थकीत आहे. म्हणून तुम्ही मंजूरीच्या अटींचे पालन केलेले नाही.

सदर परिस्थत अंतर्गत, आम्ही तुमचे लक्ष तारणगहाण करारनाम्यांच्या अटींकडे आकर्षित करू इच्छतो, ज्या तुम्हाला पूर्व सूचना न देता आमच्या थकबाकीच्या वसुलीसाठी बँक कवा बँकेद्वारे प्राधिकृत कोणत्याही व्यक्ती / व्यक्तीनाकोणत्याही ठिकाणावरून किंवा व्यक्तीकडून आणि जेथे असेर्ल तेथून सदर मालमत्ता जप्त करण्याची आणि विक्री करण्याचा अधिकार बहाल करता. तुम्ही कसूर केल्यामुळे आम्ही याद्वारे सदर करारनाम्याच्या तरतूदी जारी करतो

म्हणून, तुम्हाला ऑम्हाला सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारेखेपासून सात दिवसात कॉल करण्याची आणि रु. १,६९,८४३.०० + यूसीआय अदा करण्याची विनेती करी करीत आहोत. तुम्ही उपरोक्त विहीत कालावधीमध्ये उपरोक्त रक्कम जमा करण्यासू कुसूर् केल्यास, आम्ही आमच्या जप्ती एजंट/प्राधिकृत व्यक्तीला मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश देवू आणि त्यानंतर आमच्या थकबाकीच्या वसुलीसाठी विक्री करण्यात येईल. जप्ती आकार आणि अन्य वसुली खर्च तुमच्याकडून घेतला जाईल. जप्त केलील मालमत्ता आम्ही सार्वजनिक लिलाव/ खाजगी संधी / दरपत्रक मागवून विक्री करू किंवा बँकेला योग्य वाटेल त्या किमतीला योग्य वाटेल त्या किमतीला विल्हेवाट लावू आणि निव्वळ विक्री प्रक्रिया पुढे लागू करू.

> (बँकेचा शिक्का)

हस्ता/-मुख्य कार्यालय : स्टार हाऊस, सी-५, "जी" ब्लॉक वांद्रे-कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१.

Date: October 26. 2021